



28th November, 2018

Department of Corporate Services – Listing
Corporate Relationship Department
BSE Ltd.
Mumbai.

National Stock Exchange of India Ltd
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai.

Scrip Code : 501301

Code: TATAINVEST

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

This is further to our intimation dated 16th November, 2018 and 26th November 28, 2018, regarding buy-back of 45,00,000 equity shares of the Company.

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the aforesaid regulations, we enclose the clippings of newspaper advertisement published in Business Standard (English) - Mumbai and Sakal (Marathi) - Mumbai both dated November 28, 2018.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,
TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

**(MANOJ KUMAR C V)
CHIEF FINANCIAL OFFICER &
COMPANY SECRETARY**

Encl: As above

cc: TSR Darashaw Limited

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED

Elphinstone Building 10 Veer Nariman Road Mumbai 400 001
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7917 e-mail ticl@tata.com
website www.tatainvestment.com CIN L67200MH1937PLC002622

Extension for Invitation of Resolution Plans	
Pursuant to sub-regulation (5) of regulation 36A* of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations 2016 ("CIRP Regulation"), Form G was issued on July 9, 2018, and extension notices were issued on August 17, 2018 and October 3, 2018. Now as per sub-regulation (6) of regulation 36B of the CIRP Regulations, attention of all prospective resolution applicants of Falcon Tyres Limited is invited to submit resolution plans as per the details provided below:	
S. No.	Particulars
1	Name Of Corporate Debtor Falcon Tyres Limited
2	Date Of Incorporation Of Corporate Debtor November 29, 1973
3	Authority Under Which Corporate Debtor Is Incorporated / Registered Companies Act, 1956 Registrar of Companies, Bengaluru
4	Corporate Identity Number / Limited Liability Identification Number Of Corporate Debtor L25114KA1973PLC002455
5	Address of the Registered Office and Principal office (if Any) of Corporate Debtor Registered Office: K R S Road, Metagalli, Mysore, Karnataka - 570016 Corporate Office: Ruis Centre, 46 Syed Amir Ali Avenue, Kolkata 700017
6	Insolvency Commencement Date In Respect Of Corporate Debtor May 01, 2018
7	Estimated Date of Closure of Insolvency Resolution Process 270 days from date of commencement of resolution process
8	Date Of Issue Of Information Memorandum July 09, 2018, as amended from time to time
9	Manner Of Obtaining The Information Memorandum by the Prospective Resolution Applicants Prospective resolution applicants are requested to send an email to infalconip@deloitte.com requesting for Information Memorandum (IM). IM will be provided via email after a prospective resolution applicant has executed the Confidentiality Undertaking provided by the Resolution Professional.
10	Date of Issue of Invitation For Resolution Plans Form G as per Regulation 36A* of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations 2016 was issued on July 9, 2018. An extension notice extending the timeline for submission of resolution plans for Falcon Tyres Limited was issued on August 17, 2018 and October 3, 2018. As stood prior to the amendment Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations 2016 of 3rd July 2018. This is an extension notice extending the time line for submission of resolution plans for Falcon Tyres Limited.
11	Manner of obtaining The Invitation by the Prospective Resolution Applicant Advertisement in newspapers: Deccan Herald, Business Standard, Prajavan, Anand Bazaar Patrika, Telegraph and IBI website.
12	Date of Issue of Evaluation Matrix July 30, 2018
13	Manner of obtaining the Evaluation Matrix, Information Memorandum and Further Information by The Prospective Resolution Applicant Upon execution of a confidentiality undertaking under ("Confidentiality Undertaking") Section 29 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code"), such applicants will be issued a copy of the process memorandum including the evaluation matrix and relevant timelines and formats for the purpose of submission of the resolution plan ("Revised Process Memorandum"). *Please note that prospective resolution applicants who have already executed the Confidentiality Undertaking, will not be required to execute it again. Revised Process Memorandum will be provided to them by Resolution Professional.
14	Last Date For Submission of Resolution Plans December 28, 2018, or as amended from time to time
15	Manner Of Submitting Resolution Plans By A Prospective Resolution Applicant As stated in the Process Letter to be issued to the prospective resolution applicants who have executed the Confidentiality Undertaking
16	Name, Address and Email of the Resolution Professional, as Registered With the Board Name: Savan Godiwala Address: Deloitte Touche Tohmatsu India LLP, 19th Floor, Shapath - V, S.G. Road, Ahmedabad - 380015, Gujarat Email id: sgodiwala@deloitte.com
17	Address and Email, If Any, other than Given at Sl. No. 16 to be Used For Correspondence With The Resolution Professional Email id: infalconip@deloitte.com
18	Registration Number of Resolution Professional, as Granted by the Board IBBI/IPA-001/IP-P00239/2017-18/10468
Date: November 28, 2018 Place: Mumbai Sd/- Signature of Resolution Professional For Falcon Tyres Limited	

NOTICE

Declaration of Dividend under Dividend Option of Kotak FMP Series 182

Notice is hereby given that Kotak Mahindra Trustee Company Limited; the Trustee of Kotak Mahindra Mutual Fund has approved declaration of dividend under the Dividend Option of Kotak FMP Series 182, a 1102 days close ended debt scheme.

Name of the Scheme	Quantum of dividend per unit #	Record Date	Face Value per unit	NAV as on November 26, 2018
Kotak FMP Series 182 - Regular Plan - Dividend Option	Entire appreciation in Net Asset Value of dividend option until December 03, 2018	December 03, 2018	Rs. 10.00	12.5040
Kotak FMP Series 182 - Direct Plan - Dividend Option				12.5872

Distribution of the above dividend is subject to the availability and adequacy of distributable surplus.
Note: The Payment of Dividend will be subject to deduction of applicable dividend distribution tax.

Pursuant to payment of dividend, the NAVs of the Dividend Option of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy if any.

All Unit Holders / Beneficial Owners of the Dividend Options of the scheme, whose names appear in the records of the Registrar, Computer Age Management Services Pvt. Ltd. / Depositories as on December 03, 2018, will be eligible to receive the dividend.

For Kotak Mahindra Asset Management Company Limited
Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund

Mumbai
November 27, 2018

Sd/-
Nilesh Shah
Managing Director

Any queries / clarifications in this regard may be addressed to:
Kotak Mahindra Asset Management Company Limited
CIN: U65991MH1994PLC080009
(Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund)
6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai 400097.
Phone Number: 022 - 66056825 • Email: mutual@kotak.com • Website: assetmanagement.kotak.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

झारखण्ड सरकार
ऊर्जा विभाग
सचिव (ऊर्जा) का कार्यालय
दूरभाष संख्या:-0651-2446644, फ़ैक्स:-0651-2446650, ई-मेल:-psec.energy@gmail.com

पत्रांक..... दिनांक.....

आवश्यक

विज्ञापन संख्या- पी0आर0 130188 (Energy) 15-16, दिनांक-12.09.2015 सू.ज.स.नि.-130225 (इनर्जी) 15-16, दिनांक-13.09.2015 तथा पी0आर0 131718 (Energy) 15-16, दिनांक-16.10.2015 द्वारा झारखण्ड ऊर्जा विकास निगम लिमिटेड, झारखण्ड ऊर्जा उत्पादन निगम लिमिटेड, झारखण्ड ऊर्जा संचरण निगम लिमिटेड एवं झारखण्ड बिजली वितरण निगम लिमिटेड में अध्यक्ष सह प्रबंध निदेशक, प्रबंध निदेशक, निदेशक(संचालन), निदेशक (वित्त), निदेशक (परियोजना) तथा निदेशक (मानव संसाधन) के रिक्त पदों पर नियुक्ति हेतु आवेदन आमंत्रित किया गया था। अपरिहार्य कारणवश उक्त पदों हेतु की जा रही नियुक्ति प्रक्रिया को रद्द किया जाता है।

राजीव रंजन तिवारी
अवर सचिव

PR 196284 Energy (18-19)_D

Government of Jharkhand
Department of Mines and Geology
Directorate of Mines

Ref.: PR190899 Mines and Geology (18-19)-D
DRAFT CORRIGENDUM #2 (After Bidders Queries)

Pursuant to deliberations on queries received from various bidders on the subject Expression of Interest for Empanelment of Vendors to Enlist Vehicle Tracking Devices for Mineral Transporting Vehicles in the State of Jharkhand, following amendments / modifications are proposed in the EoI document, DMG/EOI/01/2018-19 Dated 31.07.2018. Annexure can be downloaded from official website:- <http://www.jharkhand.gov.in/mines-geology> and <http://www.jharkhandminerals.gov.in/>

#	Clause No.	Page No.	Clause	Modification / Amendment
1	2.4.2	5		Clause k) inserted: The Empaneled Vendor shall ensure availability of the spare parts in the State after initial period of 3 year warranty.
2	Section 7: Minimum Technical Specifications	16-23	Section 7: Minimum Technical Specifications	Section 7: Minimum Technical Specifications shall be read as the Revised Section enclosed as an Annexure A to this corrigendum.
3	Annexure 5: List of Submissions	44	(a) 6: Details of Applicant's authorized dealers/ Sales & Service centers who will sell its enlisted VTDs in Jharkhand (b) 5: Two samples of each of the models of VTD applied for enlistment.	(a) 6: Details of Applicant's authorized Dealers/ Sales & Service centers who will sell its enlisted VTDs in Jharkhand or a letter of undertaking to appoint authorized Dealers/Sales & Service centers within 30 days from date of letter of acceptance. (In case applicant has submitted letter of undertaking, he shall submit the details of authorized Dealers/ Sales & Service centers with 30 days of letter of acceptance.) (b) 5: One sample of each of the models of VTD applied for enlistment.
4	5.6: Timeline	11	S No Description Timeline 1. Publication of Document T ₀ 2. Submission of Queries and Resolution T ₀ + 10 3. Start of Submission of Applications T ₀ + 20 4. Last date by which the Application can be submitted T ₀ + 25 5. List of Empaneled Vendors and enlisted VTDs (ct). T ₀ + 30	S No Description Timeline 1. Publication of Document 31.07.2018 2. Submission of Queries and Resolution 10.08.2018 3. Issue of Corrigendum #2 (after bidders queries) 26.11.2018 4. Start of Submission of Applications 14.12.2018 5. Last date by which the Application can be submitted 19.12.2018 6. List of Empaneled Vendors and enlisted VTDs 27.12.2018
5	Annexure 1, (9)	36	We represent and confirm that neither we nor any of our promoters/directors are barred by DMG or Government of Jharkhand or blacklisted by any state government or central government/ department/ agency in India from participating in bids, as on the date of submission of this Application.	We represent and confirm that neither we nor any of our promoters/directors are barred by DMG or Government of Jharkhand or blacklisted by any state or central government or their agency / department in India from participating in bids, as on the date of submission of this Application.

PR 196312 (Mines and Geology) 18-19 (D)

समया का समाधान तुरंत डायल करें - 181 (Zeeshan Qamer) Director, Mines

Shree Warana Sahakari Bank Ltd., Warananagar
Golden Jubilee Bank

Head Office: Warananagar, Tal. Panhala, Dist. Kolhapur.

'FORM Z'

[Under rule 107 (3), { 11 (d-1) } of The Maharashtra Co. Operative Societies Act 1960]

POSSESSION NOTICE
(For Immovable Property)

To,
Borrower:

1) **M/s. Arati Enterprises**
Prop. Shri. Sachin Sureshchandra Pandya
R/o. Cascade Co-op. Housing Society, B Wing, 1st Floor of "Vasant Oskara", Flat No. 103/A & Flat No. 103/B, Nahur, Tal. Kurla.

Guarantors:

1) **Shri. Anil Natwarlal Pandya**
R/o. Lotus Society, L.B.S. Road, Mulund (East).

2) **Shri. Dinesh Harishchandra Desai**
R/o. Park Site, Vikaroli, Mumbai.

Whereas, the undersigned being the Recovery Officer of the Shree Warana Sahakari Bank Ltd., Warananagar under the Maharashtra Co-Operative Societies Act 1960, Rules 1961, issued a demand notice dated 15-10-2018 to the judgments debtor and calling the amount of **Rs. 2,61,22,183.40 (Rupees Two Crores Sixty One Lacs Twenty Two Thousands One Hundred Eighty Three and Paise Forty only)** with further interest and accrued expenses thereon.

With the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the above mentioned amount, undersigned has taken **symbolic possession** of the property described in Schedule "A" below on dt. **15-11-2018**.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Shree Warana Sahakari Bank Ltd., Warananagar** for an amount of **Rs. 2,61,22,183.40 (Rupees Two Crores Sixty One Lacs Twenty Two Thousands One Hundred Eighty Three and Paise Forty only)** with interest and other expenses.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY SCHEDULED "A"

All that piece and parcel situated at Nahur, Tal. Kurla, Dist. Mumbai Cascade Co-op. Housing Society, B - Wing, 1st Floor of " Vasant Oskara ", Flat Unit No. 103/A admeasuring area 435 sq.mtrs. and Flat Unit No. 103/B admeasuring area 684 sq.mtrs. is bounded under:

East : CTS No. 531, 534; West : Tanasa Water Pipe Line;
North : CTS No. 531, 547; South: CTS No. 531 & DP Road

Sd/-
Recovery Officer,
Date: 28-11-2018 Shree Warana Sahakari Bank
Place: Mumbai. Limited, Warananagar.

Sundram Fasteners Limited
CIN : L35999TN1962PLC004943
Registered office: 98-A, VII Floor, Dr Radhakrishnan Salai, Mylapore, Chennai - 600 004
Tel: +91 - 44 - 28478500 | Fax: 91 - 44 - 28478508 / 28478510 | Email: investorshelpdesk@sfli.co.in | Website: www.sundram.com

NOTICE to Shareholders regarding Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund Authority

NOTICE is hereby given that, pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 (the Act) read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") as amended to date, the Company is required to transfer Equity Shares in respect of which Dividend Amounts for **seven consecutive years or more remain unclaimed**, to Investor Education and Protection Fund Authority ("IEPF") on **March 11, 2019**.

The Company has sent individual communication to all the concerned Shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the above mentioned Rules, requesting them to encash / claim such unclaimed dividends on or before **February 25, 2019**. The details of Shareholders to whom such communication has been sent along with the details of dividend relating to them is available on the Company's website i.e. www.sundram.com under "Investors".

In case, where there is a specific order of Court or Tribunal or statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to the Fund.

Hence, in the event not even one dividend warrant is validly claimed or specific restraining order is not received from the concerned shareholders in respect of such shares on or before February 25, 2019, the Company will proceed to transfer the said Equity Shares to IEPF as stipulated in the Rules, without any further notice. All further dividends in respect of the shares so transferred will also be directly credited to IEPF.

The Shareholders may please note the following in this regard:-

1) In case you hold shares in physical form	A new share certificate will be issued and upon such issue, the Company shall inform the Depository by way of corporate action to convert the share certificates into Demat form and transfer in favour of IEPF.
2) In case you hold shares in dematerialized form	Your demat account will be debited for the shares liable for transfer to IEPF.

The concerned Shareholders whose shares are transferred to IEPF can claim both the unclaimed dividend and the shares from the IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 through online to the IEPF Authority and sending a physical copy of the same duly signed as per the specimen signature registered with the Company along with the requisite documents specified in Form IEPF-5, to the Company Secretary of the Company. Please note that no claim shall lie against the Company in respect of shares / unclaimed dividend / corporate benefits transferred to IEPF pursuant to the above mentioned Rules.

In case of any queries in this regard, the concerned shareholders may contact the Registrar and Share Transfer Agent, Sri S Sriram, Deputy General Manager, Integrated Registry Management Services Private Limited, Kences Towers, 2nd Floor, No 1, Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai - 600 017, Telephone: 91-44-28478501-803, E-mail: srirams@integratedindia.in / the Nodal Officer of the Company, Sri R Dilip Kumar, Vice President - Finance & Company Secretary at the contact details mentioned above.

Chennai
27.11.2018

For SUNDRAM FASTENERS LIMITED
R Dilip Kumar
Vice President - Finance & Company Secretary

Business Standard
CAMPUS TALK
PROMOTIONS

Let's talk business at Avartan 2018, NITIE Mumbai's annual week long festivity

Decades ago NITIE took a step towards making a mark on the B-School fraternity with the inception of Prerana (1995), Lakshya (2000), Empresario (2004), Envision & Litmus (2007).

In 2013, NITIE celebrated its golden jubilee with the genesis of Avartan - An umbrella event that saw the amalgamation of Prerana and Lakshya with the Entrepreneurship Cell - Empresario, the cultural festival - Aarohan, and the sports meet - Josh. Avartan has become a single platform for bridging the gap between classroom learning and its application in the real world. The event sees various academic, cultural, and sports competitions coupled with conclaves and business meets. It plays host to events such as Prerana Business Meet, Power Talks, Cita-de-La Prerana, and Decibelz - NITIE's rock night.

Avartan, a rhythmic cycle of Indian music, captures the essence of this culmination to create a symphony to foster managerial excellence and industrial productivity through inspiring solutions and practical innovations.

AIMSR holds HR Conclave on "Transforming Lives: Campus-to-Corporate"

Aditya Institute of Management Studies & Research recently organized an HR Conclave "Transforming Lives: Campus to Corporate" towards sensitizing students to the corporate world. Guest Speakers and Panelists for the day were Col. Shubhoday Mukherjee (Sr. VP, Reliance ADAG), Ajit Singh, (Head-Talent Mgmt, Netmagic Solutions), Dr. Nilay Jainik (Director, AIMSR) & Dr. Aneeta Madhok (MD, Open Space Consulting).

Relating situations with life in the Armed forces, Col. Mukherjee emphasized upon understanding one's competence, pursuing it with passion and taking complete ownership. Mr. Ajit Singh stressed on immersive learning and on developing an entrepreneurial mind-set. Dr. Jainik underlined the significance of simplicity and honesty and, above all, to find one's purpose and passion in life. Discussion Moderator Dr. Madhok raised provocative questions in the context of Gig Economy and provided tips on how to approach one's career. In a highly interactive session, all panelists highlighted the increasingly uncertain, brutal and disruptive nature of the corporate world and to equip oneself appropriately.

In this new reality, HR brings-in the order ab chaos in every organization. Without it, everything would fall apart.

- Devendra Kadam

TATA INVESTMENT CORPORATION LIMITED
Corporate Identification Number (CIN) : L67200MH1937PLC002622
Elphinstone Building, 10 Veer Nariman Road, Mumbai 400 001
Tel: +91 (22) 6665 8282 E-mail: tic@tata.com; website: www.tatainvestment.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its members by way of a Special Resolution for buy-back of its fully paid-up equity shares of face value of ₹10 each up to 45,00,000 equity shares, on a proportionate basis through the "Tender Offer" route through stock exchange mechanism in accordance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014, to the extent applicable, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the SEBI (Buy-back of Securities) Regulations, 2018, as amended ("Buyback Regulations"), read with SEBI Circular No. CIR/CFD/POLICYCELL/1/2015 dated April 13, 2015 as amended by way of SEBI Circular No. CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 9, 2016 at a price of ₹1,000 per equity share as set out in the Notice of Postal Ballot dated November 16, 2018.

The Postal Ballot Notice and the Postal Ballot Form are available on the Company's website <http://www.tatainvestment.com> and the website of National Securities Depository Limited ("NSDL") <https://evoting.nsdl.com>. These details are also available on the website of the stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

The Company has completed dispatch of Postal Ballot Notice and Postal Ballot Form to members by the permitted mode on Tuesday, November 27, 2018. The said documents were sent to the Members whose name appeared in the Registry of Members / Beneficial Owners received from the Registrar and Share Transfer Agent (TSR Darashaw Limited), National Securities Depository Limited and the Central Depository Services (India) Limited as on Friday, November 16, 2018 ("Cut-off Date").

In compliance with the provisions of Sections 108 and 110 of the Act and Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide voting by electronic means ("e-voting") facility to all its Members to enable them to cast their votes using electronic voting system, provided by NSDL.

The e-voting period commences from 9:00 a.m. (IST) on Wednesday, November 28, 2018 and ends at 5:00 p.m. (IST) on Thursday, December 27, 2018. During this period, Members holding equity shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-off date, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on the resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast vote again. The voting rights of the Members shall be in proportion to their equity shares in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date.

For details relating to e-voting, please refer to the Postal Ballot Notice. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQ's) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. Email: evoting@nsdl.co.in Tel: 91 22 2499 4545 / 4600.

Member(s) desirous to exercise vote by Postal Ballot may complete the Postal Ballot Form and send it to the Scrutinizer, Mr. P.N. Parikh of Parikh and Associates, Practicing Company Secretaries so as to reach not later than 5:00 p.m. (IST) on Thursday, December 27, 2018. If any Postal Ballot Form is received after 5:00 p.m. (IST), on Thursday, December 27, 2018, it will be considered that no reply from the Member has been received.

A Member seeking duplicate Postal Ballot Form can write to the Company at its Registered Office or to TSR Darashaw Limited; Unit: Tata Investment Corporation Limited, 6-10 Haji Moosa Patrawala Industrial Estate, 20 Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011, Tel: 91-22 6656 8484, Website: www.tsrdarashaw.com. However, the duly filled in duplicate Postal Ballot Form should reach the Scrutinizer not later than 5:00 p.m. (IST) on Thursday, December 27, 2018.

The result of the Postal Ballot will be announced on or before 5:00 p.m. (IST) Saturday, December 29, 2018. The result declared along with the Scrutinizer's Report shall be displayed at the notice board of the Registered Office of the Company, on the Company's website <http://www.tatainvestment.com> and on the website of NSDL, www.evoting.nsdl.com immediately after the result is declared. The Company shall simultaneously forward the result to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

By Order of the Board of Directors
Tata Investment Corporation Limited

Place: Mumbai
Date: November 27, 2018

Manoj Kumar CV
Chief Financial Officer & Company Secretary

